कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन- २०१७
चा निकाल जाहीर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः परीक्षा-२११७/प्र.क्र.२२/का-१७
मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक: २५ एप्रिल, २०१८

परिपत्रक

मंत्रालयीन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायकांची कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी आणि सरळसेवेने नियुक्त कक्ष अधिकाऱ्यांसाठी विभागीय परीक्षा-२०१७ बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर, २०१७ ते शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर, २०१७ या कालावधीत विक्रीकर भवन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षा कक्ष, माझगांव, मुंबई ४०० ०१० येथे आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल सोबत जोडलेल्या परिशिष्टात दर्शविल्याप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

२. सर्व संबंधित मंत्रालयीन विभागांना तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयास विनंती करण्यात येत की, त्यांनी सदर निकाल संबंधित उमेदवारांच्या निदर्शनास आणावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन दुय्यम मंत्रालय सेवा (कक्ष अधिकारी) विभागीय परीक्षा नियम, १९७७ मधील नियम १४ व मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी (विभागीय परीक्षा आणि प्रशिक्षण) नियम, १९९१ मधील नियम ९ नुसार, जो उमेदवार परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होईल आणि कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये ७० टक्के किंवा जास्त गुण मिळवेल त्या उमेदवाराच्या बाबतीत विशेष गुणवत्तेची नोंद त्याच्या गोपनीय अहवालामध्ये घेण्यात यावी.

३. महाराष्ट्र शासन दुय्यम मंत्रालय सेवा (कक्ष अधिकारी) विभागीय परीक्षा नियमामध्ये उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याबाबत तरतूद नाही. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. परीक्षा-१०८८ / प्र.क्र. ३५ /१७, दिनांक २५ एप्रिल, १९८८ मधील तरतूदीनुसार ज्या उमेदवारांना गुणांची फेरमोजणी करावयाची आहे त्या उमेदवारांनी आपले अर्ज परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत आपल्या प्रशासकीय विभागामार्फत या कार्यासनाकडे पाठविणे आवश्यक राहील. त्यांनतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

४. सदर परीक्षेच्या निकालाची नोंद संबंधित उमेदवारांच्या सेवा पुस्तकात प्रशासकीय विभागाने न चुकता घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१८०४२५१५५७१९५२०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Arati Shankar Desai

Digitally signed by Arati Shankar Desai
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=General Administration Department, postalCode=400032, st=Maharashtra, 2.5.4.20=ef2d654ac80fbb94f45fef635ddbb5b5e9301a3a70a4f4298a52a5fd8bef5f42, serialNumber=49bc5a99b724c2018fcd117798aebf1146777ecb321b7b45309e97b033f098b8, cn=Arati Shankar Desai
Date: 2018.04.25 15:59:54 +05'30'

(आरती देसाई)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (पत्राने)*
२. सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना)
३. सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन १४-अ / कार्यासन १४-ब.
४. निवडनस्ती.

परिशिष्ट

मंत्रालयीन विभागातील व महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या सन २०१७ मधील सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षेचा निकाल.

(शासन परिपत्रक क्र. परीक्षा २०१७/प्र.क्र.२२/का-१७, दिनांक: २५ एप्रिल, २०१८ चे सहपत्र)

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१	श्री. राजू शिवराम आव्हाड	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	६९	७२	४२	१७	**५९**	६७	६८	१६	३८	**५४**	उत्तीर्ण
२	श्री. गजानन दत्तात्रय आलेवाड	वित्त विभाग	सूट	६२	४६	१७	**६३**	७०	६७	११	४५	**५६**	उत्तीर्ण
३	श्री. पवनकुमार बापूराव बंडगर	सामान्य प्रशासन विभाग	७०	८२	६५	२७	**९२**	७७	७९	१९	५०	**६९**	उत्तीर्ण
४	श्री. विनायक विठ्ठल बसवंत	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	६९	७६	१०	१६	**२६**	५४	६४	१४	३०	**४४**	अनुत्तीर्ण
५	श्रीमती श्रद्धा श्रीरंग बोबडे	अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग	७२	७४	३६	१६	**५२**	५५	६६	२१	२९	**५०**	उत्तीर्ण
६	श्री. अमित गणपत बराते	सामान्य प्रशासन विभाग	७९	७८	४९	१८	**६७**	७४	७५	१५	४९	**६४**	उत्तीर्ण
७	श्रीमती सुप्रिया महेश बनकर	सार्वजनिक बांधकाम विभाग	७६	८०	५०	१६	**६६**	७५	६२	१५	३५	**५०**	उत्तीर्ण
८	श्री. रविंद्र गुरुपाद बसर्गी	जलसंपदा विभाग	७३	७५	५२	१२	**६४**	७१	७५	१४	३९	**५३**	उत्तीर्ण
९	श्री. संदिप बाबुराव बाबर	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	७१	७५	३२	१५	**४७**	५७	५८	१५	३८	**५३**	अनुत्तीर्ण
१०	श्रीमती सुजाता सं. बांदिवडेकर	नियोजन विभाग	७७	८७	४६	१६	**६२**	७८	६४	२२	३५	**५७**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
११	श्री. धनंजय लक्ष्मण भागवत	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	सूट	सूट	सूट	सूट	सूट	सूट	सूट	२२	३६	**५८**	उत्तीर्ण
१२	श्रीमती शुभांगी राजाराम बाविस्कर	सामान्य प्रशासन विभाग	६९	५५	१७	०६	**२३**	३४	३९	१८	१६	**३४**	अनुत्तीर्ण
१३	श्री. प्रकाश फाल्गुन बटराखाये	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१४	श्री. मोहसीन कय्युम बागवान	गृह विभाग	७४	७३	३४	०९	**४३**	४६	६३	१५	१८	**३३**	अनुत्तीर्ण
१५	श्री. गोविंद चांगोजी भिसे	सार्वजनिक आरोग्य विभाग	सूट	सूट	३७	१६	**५३**	६३	सूट	१३	४१	**५४**	उत्तीर्ण
१६	श्रीमती विजया बजरंग चौगुले	सामान्य प्रशासन विभाग	सूट	७६	३८	१७	**५५**	५९	सूट	१२	२८	**४०**	अनुत्तीर्ण
१७	श्री. अमोल संभाजी भिसे	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सूट	६२	२६	१२	**३८**	४९	५२	०७	१७	**२४**	अनुत्तीर्ण
१८	श्री. अभय नंदकिशोर भंडारी	सामान्य प्रशासन विभाग	सूट	सूट	३३	१८	**५१**	सूट	सूट	१७	३४	**५१**	उत्तीर्ण
१९	श्रीमती सुचिता भोसले	सार्वजनिक बांधकाम विभाग	७२	७८	A	A	**A**	A	A	२५	२८	**५३**	अनुत्तीर्ण
२०	श्रीमती गितांजली निळकंठ चौधरी	गृह विभाग	सूट	सूट	४२	१६	**५८**	५१	A	A	A	**A**	अनुत्तीर्ण
२१	श्रीमती सुरेखा प्रदिप बोडखे	सार्वजनिक बांधकाम विभाग	सूट	सूट	३८	२०	**५८**	६४	सूट	१४	२७	**४१**	अनुत्तीर्ण
२२	श्रीमती शिल्पा गिरीश चौधरी	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	सूट	सूट	३०	२०	**५०**	६२	सूट	२१	२४	**४५**	अनुत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
२३	श्रीमती स्मिता पंढरीनाथ चव्हाण	कृषि व पदुम	सूट	सूट	सूट	सूट	सूट	सूट	सूट	२२	३७	**५९**	उत्तीर्ण
२४	श्रीमती शिल्पा अभय चाचड	सामान्य प्रशासन विभाग	सूट	सूट	सूट	सूट	सूट	७५	सूट	२७	१७	**४४**	अनुत्तीर्ण
२५	श्री. कौस्तुभ विलास चोपडेकर	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	६८	४२	०४	**४६**	सूट	६०	१२	२२	**३४**	अनुत्तीर्ण
२६	श्रीमती मिताली कल्पेश चौधरी	अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग	सूट	सूट	५२	१३	**६५**	सूट	सूट	१४	४२	**५६**	उत्तीर्ण
२७	श्रीमती स्वप्ना निवृत्ती चव्हाण	सामान्य प्रशासन विभाग	सूट	६५	२५	२१	**४६**	६०	सूट	२१	३१	**५२**	अनुत्तीर्ण
२८	श्री. देवेंद्र ओंकार चव्हाण	वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग	सूट	७२	४४	१८	**६२**	६२	सूट	१७	४१	**५८**	उत्तीर्ण
२९	श्री. अतुल रमेश ढाणे	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	७३	८६	६४	१७	**८१**	७६	७९	२६	४५	**७१**	उत्तीर्ण
३०	श्रीमती योगिता शामराव डांगरे	जलसंपदा विभाग	७६	८५	५०	१९	**६९**	७३	७९	२५	३५	**६०**	उत्तीर्ण
३१	श्रीमती माधुरी रमेशराव देशमुख	महसूल व वन विभाग	७२	७०	५४	०९	**६३**	५७	६५	१९	२९	**४८**	अनुत्तीर्ण
३२	श्रीमती रुपाली शंकरराव देसाई (पाटील)	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	७६	७१	५८	१५	**७३**	६८	५४	१०	०८	**१८**	अनुत्तीर्ण
३३	श्रीमती रमाबाई उदयभान डोके	नियोजन विभाग	७६	७२	४६	१२	**५८**	६१	५८	२२	२८	**५०**	उत्तीर्ण
३४	श्री. वैभव रघुनाथ डुंबरे	वित्त विभाग	सूट	५७	२८	१४	**४२**	४४	५७	२२	१६	**३८**	अनुत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
३५	श्रीमती दीपाली चंद्रकांत दिवटे	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	सूट	सूट	४१	१४	**५५**	७७	सूट	२०	३०	**५०**	उत्तीर्ण
३६	श्रीमती रा. दि. देवकते	वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग	सूट	सूट	५१	१९	**७०**	६९	सूट	२२	३४	**५६**	उत्तीर्ण
३७	श्री. प्रविण नामदेव ढवळे	नियोजन विभाग	सूट	सूट	३५	२०	**५५**	सूट	सूट	२१	२९	**५०**	उत्तीर्ण
३८	श्री. मिलिंद रा. देवधर	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	सूट	सूट	सूट	सूट	सूट	६२	१०	३०	**४०**	अनुत्तीर्ण
३९	श्री. नितीन रघुनाथ फिरंगे	महसूल व वन विभाग	६३	७३	४०	१९	**५९**	६५	६२	१५	३४	**४९**	अनुत्तीर्ण
४०	श्री. संदिप भिमराज गायकवाड	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग	७३	८०	६१	१५	**७६**	७३	७२	२४	३२	**५६**	उत्तीर्ण
४१	श्री. गणेश सुदाम गायकवाड	सार्वजनिक आरोग्य विभाग	७२	७९	५१	०८	**५९**	७६	७२	१६	४४	**६०**	उत्तीर्ण
४२	श्रीमती ऋतुजा शहाजी गवळी	नियोजन विभाग	७२	८२	५८	२२	**८०**	६९	६६	१८	४३	**६१**	उत्तीर्ण
४३	श्री. अविनाश रामेश्वर गणवीर	वित्त विभाग	७२	७७	५१	२२	**७३**	७४	६९	१८	४८	**६६**	उत्तीर्ण
४४	श्रीमती भूषणा कृष्णा गांवकर	सामान्य प्रशासन विभाग	७४	७९	५७	१७	**७४**	७९	७०	१९	४१	**६०**	उत्तीर्ण
४५	श्री. निलेश बाळासाहेब गवळी	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	७३	७५	२९	१७	**४६**	५९	६५	२२	३२	**५४**	अनुत्तीर्ण
४६	श्रीमती सुप्रिया किशनराव घोटाळे	उच्च व तंत्र शिक्षण विभाग	सूट	सूट	३८	१२	**५०**	५५	सूट	१७	३५	**५२**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
४७	श्री. साईनाथ व्यंकटराव गानलवाड	गृह विभाग	सूट	६८	सूट	सूट	सूट	६१	सूट	११	४२	**५३**	उत्तीर्ण
४८	श्रीमती रंजना प्रशांत गवारी	विधी व न्याय विभाग	सूट	सूट	२९	१४	**४३**	५६	सूट	२०	३६	**५६**	अनुत्तीर्ण
४९	श्री. बाळासो बाबूराव गायकवाड	नियोजन विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
५०	श्री. अमोल शहाजी गावडे	सामान्य प्रशासन विभाग	सूट	सूट	४९	२५	**७४**	सूट	सूट	१९	४६	**६५**	उत्तीर्ण
५१	श्री. संतोष पांडुरंग गवाणकर	महसूल व वन विभाग	सूट	सूट	२९	२६	**५५**	५७	५२	१५	२०	**३५**	अनुत्तीर्ण
५२	श्री. सुहास बबनराव होलमुखे	विधी व न्याय विभाग	सूट	सूट	३९	२०	**५९**	सूट	सूट	१७	३६	**५३**	उत्तीर्ण
५३	श्रीमती प्रियंका भानुदास हेळंबे	महसूल व वन विभाग	७४	७५	४५	१६	**६१**	६३	६८	१७	४२	**५९**	उत्तीर्ण
५४	श्रीमती मृणाल कल्पक घरत	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	सूट	४३	०९	**५२**	सूट	६६	१२	३८	**५०**	उत्तीर्ण
५५	श्री. विनायक बाळासाहेब इंगळे	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	६७	५६	२४	२०	**४४**	६६	६२	१५	४७	**६२**	अनुत्तीर्ण
५६	श्रीमती शरयू रवींद्र गुरव	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	५४	सूट	१४	१०	**२४**	अनुत्तीर्ण
५७	श्री. श्रीहरी शिवाजी जाधव	आदिवासी विकास विभाग	७४	८२	५१	१८	**६९**	७६	६९	२२	३७	**५९**	उत्तीर्ण
५८	श्री. नागनाथ रामचंद्र जाधव	पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग	७०	७४	५४	१३	**६७**	६९	७७	२२	३७	**५९**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
५९	श्री. धनंजय अनंत जगधने	वित्त विभाग	७१	६८	४५	१५	**६०**	४५	५९	१६	२१	**३७**	अनुत्तीर्ण
६०	श्रीमती रश्मी रमेश जाधव	जलसंपदा विभाग	७५	७६	५१	१५	**६६**	७४	६३	१८	४०	**५८**	उत्तीर्ण
६१	श्रीमती शैला किसन जंगम	नगर विकास विभाग	६८	५८	३१	०९	**४०**	५९	५४	१७	२६	**४३**	अनुत्तीर्ण
६२	श्रीमती तेजश्री सुभाष जकनाईक	सामान्य प्रशासन विभाग	७७	८१	५५	०८	**६३**	७९	६४	१३	४३	**५६**	उत्तीर्ण
६३	श्रीमती स्नेहल विक्रम जाधव	महसूल व वन विभाग	७१	५८	३२	१०	**४२**	५०	A	A	A	**A**	अनुत्तीर्ण
६४	श्रीमती स्मिता संजय जोशी	सामान्य प्रशासन विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
६५	श्री. विवेक रमाकांत जाधव	वित्त विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
६६	श्रीमती माधुरी अंकुश जगताप	मराठी भाषा विभाग	७६	७३	५०	१२	**६२**	६३	सूट	२०	४१	**६१**	उत्तीर्ण
६७	श्री. हेमंत बबनराव जगताप	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	५७	६७	२७	१४	**४१**	५०	६२	०८	२१	**२९**	अनुत्तीर्ण
६८	श्रीमती अस्मिता विजय जावडेकर	कृषि व पदुम	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	०९	४६	**५५**	उत्तीर्ण
६९	श्री. केतन सतीश काळे	नियोजन विभाग	६९	७०	३६	१९	**५५**	४७	६७	१८	२५	**४३**	अनुत्तीर्ण
७०	श्री. सचिन वसंतराव कावळे	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	७६	७९	५०	१८	**६८**	७०	६७	२३	४३	**६६**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
७१	श्रीमती अचला झुंजारराव खांडेकर	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	७५	७२	३३	२२	**५५**	५५	७०	१६	३६	**५२**	उत्तीर्ण
७२	श्री. आदिनाथ पोपट कोल्हे	सार्वजनिक आरोग्य विभाग	७७	७५	४२	१२	**५४**	६४	७२	१७	३७	**५४**	उत्तीर्ण
७३	श्री. राजेंद्र जगन्नाथ खरात	मराठी भाषा विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
७४	श्री. दादा नामदेव कोकडे	वित्त विभाग	६६	६८	४१	१५	**५६**	५६	७२	१८	३१	**४९**	अनुत्तीर्ण
७५	श्री. सुशांत श्रीरंग कुंभार	सार्वजनिक बांधकाम विभाग	७३	७५	४३	२६	**६९**	६३	७६	२६	२९	**५५**	उत्तीर्ण
७६	श्रीमती प्रियंका अरविंद कागिनकर	गृह विभाग	७८	७७	४५	१२	**५७**	६६	५०	१६	३४	**५०**	उत्तीर्ण
७७	श्रीमती अपर्णा श्याम कांबळे	सार्वजनिक बांधकाम विभाग	६६	४१	२६	०४	**३०**	२७	१४	११	०७	**१८**	अनुत्तीर्ण
७८	श्रीमती मिनाक्षी देविदास कऱ्हाडे	जलसंपदा विभाग	७८	८०	३८	१६	**५४**	७३	५६	१२	४०	**५२**	उत्तीर्ण
७९	श्री. अनुप प्रकाश कुडव	कृषि व पदुम	७७	७८	A	A	**A**	७१	A	२५	४६	**७१**	अनुत्तीर्ण
८०	श्रीमती आकांक्षा विजय कदम	सामान्य प्रशासन विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
८१	श्री. दत्तात्रय कोंडीबा कंक	जलसंपदा विभाग	६८	६२	३५	१५	**५०**	६५	६५	२०	३७	**५७**	उत्तीर्ण
८२	श्रीमती अर्चना सुधीर कुटे	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	६५	५७	३५	२६	**६१**	५४	५६	१६	३६	**५२**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
८३	श्री. रोहिदास बुधा खोकले	सामान्य प्रशासन विभाग	६६	६७	३३	२८	**६१**	६०	७०	१४	३६	**५०**	उत्तीर्ण
८४	श्री. सुनिल नारायण कुंभार	महसूल व वन विभाग	७०	७३	३३	१७	**५०**	६३	६८	२३	३५	**५८**	उत्तीर्ण
८५	श्री. वैभव गजानन कोष्टी	कौशल्य विकास व उद्योजकता विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२१	४६	**६७**	उत्तीर्ण
८६	श्रीमती निलिमा महादेव कांबळे	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	सूट	५८	३७	१७	**५४**	४५	६३	०९	३२	**४१**	अनुत्तीर्ण
८७	श्री. मनोज भिकू काळे	उच्च व तंत्र शिक्षण विभाग	६७	५३	११	१९	**३०**	४४	६६	१८	३४	**५२**	अनुत्तीर्ण
८८	श्रीमती अर्चना शरद कापसे	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	७१	६४	११	१९	**३०**	४७	५४	१२	३८	**५०**	अनुत्तीर्ण
८९	श्री. अंगद रमेशराव कदम	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	१९	४३	**६२**	उत्तीर्ण
९०	श्रीमती रोहिणी विजय किरवे	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२०	२४	**४४**	अनुत्तीर्ण
९१	श्री. प्रविण पांडुरंग कोळी	गृहनिर्माण विभाग	सूट	७८	५२	१९	**७१**	६६	सूट	१९	४६	**६५**	उत्तीर्ण
९२	श्री. सचिन श्रीपती खांडेकर	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	सूट	सूट	४३	१९	**६२**	सूट	सूट	०८	५५	**६३**	उत्तीर्ण
९३	श्री. पुरुषोत्तम गंगाधर खुळे	विधी व न्याय विभाग	सूट	सूट	४४	२५	**६९**	सूट	सूट	१५	४०	**५५**	उत्तीर्ण
९४	श्री. शरद हरीभाऊ खारोडे	कृषि व पदुम	सूट	सूट	४३	१५	**५८**	७१	सूट	२०	४५	**६५**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
९५	श्रीमती वृषाली सुदर्शन काळे	नियोजन विभाग	सूट	सूट	४८	१६	**६४**	सूट	सूट	२०	३९	**५९**	उत्तीर्ण
९६	श्रीमती स्मिता विश्वनाथ कुडतरकर	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	सूट	२७	०७	**३४**	५०	सूट	१७	३६	**५३**	अनुत्तीर्ण
९७	श्री. प्रसेनजित ज्ञानेश कारलेकर	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग	७४	५७	२७	०६	**३३**	५७	७०	१६	४५	**६१**	अनुत्तीर्ण
९८	श्रीमती धनश्री सोनाप्पा किर्तने	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	सूट	३९	१४	**५३**	६६	सूट	१७	३८	**५५**	उत्तीर्ण
९९	श्री. दशरथ तुळशिराम लवटे	सार्वजनिक बांधकाम विभाग	७३	५८	४७	१०	**५७**	६१	५३	११	३२	**४३**	अनुत्तीर्ण
१००	श्री. सुप्रिय मच्छिंद्र लाकडे	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	७१	७६	४१	२६	**६७**	६३	६५	१८	५१	**६९**	उत्तीर्ण
१०१	श्री. विलास ज्ञानोबा लाड	गृह विभाग	सूट	सूट	३२	१४	**४६**	५७	सूट	१४	३०	**४४**	अनुत्तीर्ण
१०२	श्री. भरत गोपाळ लब्दे	विधी व न्याय विभाग	सूट	सूट	२८	२६	**५४**	६०	सूट	१७	३४	**५१**	उत्तीर्ण
१०३	श्री. दिपक तुकाराम मोहिते	सामान्य प्रशासन विभाग	५६	४६	३७	०५	**४२**	३१	४९	१३	०९	**२२**	अनुत्तीर्ण
१०४	श्रीमती प्रज्ञा शाम मेश्राम	सार्वजनिक बांधकाम विभाग	७१	७२	४८	१३	**६१**	५७	५९	१५	३९	**५४**	उत्तीर्ण
१०५	श्री. छाया नथू माळी	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	७३	८३	४९	०९	**५८**	७२	५९	२५	२५	**५०**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१०६	श्री. सदानंद गोविंद मोहिते	गृह विभाग	७३	८२	५८	१५	**७३**	७१	७४	१३	४८	**६१**	उत्तीर्ण
१०७	श्री. शेखर सखाराम मगर	महसूल व वन विभाग	६७	७२	४६	२५	**७१**	६२	६६	१७	२८	**४५**	अनुत्तीर्ण
१०८	श्री. विजय सदाशिव मोरे	आदिवासी विकास विभाग	सूट	सूट	३३	२२	**५५**	सूट	सूट	२७	३६	**६३**	उत्तीर्ण
१०९	श्री. देवेंद्र शशिकांत मुंज	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
११०	श्रीमती सपना बाबुराव महल्ले	विधी व न्याय विभाग	सूट	६६	६०	०८	**६८**	७२	६९	१५	३८	**५३**	उत्तीर्ण
१११	श्रीमती सुषमा अमोल मोरे	आदिवासी विकास विभाग	सूट	सूट	४३	१३	**५६**	६६	सूट	२७	२७	**५४**	उत्तीर्ण
११२	श्री. अनिल वि. मुसने	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सूट	५०	२३	१३	**३६**	५२	सूट	१३	२७	**४०**	अनुत्तीर्ण
११३	श्री. मनिष शेषराव मिलके	कौशल्य विकास व उद्योजकता विभाग	सूट	५८	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२०	३८	**५८**	उत्तीर्ण
११४	श्री. सागर अर्जुन मोरे	महसूल व वन विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२०	४३	**६३**	उत्तीर्ण
११५	श्रीमती राजश्री निलकंठ मोरे	विधी व न्याय विभाग	सूट	सूट	A	A	**A**	A	सूट	A	A	**A**	अनुपस्थित
११६	श्री. निळकंठ धानप्पा नकाते	अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
११७	श्री. भगतसिंग दगडुसिंग निकुंभ	वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग	७०	६८	३४	१८	**५२**	६९	६६	१४	४२	**५६**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
११८	श्रीमती. सारिका भ. मेंढे (गणविर)	महसूल व वन विभाग	सूट	सूट	३८	१६	**५४**	सूट	सूट	१४	४४	**५८**	उत्तीर्ण
११९	श्री. नागेश्वर वा. नारनवरे	सार्वजनिक बांधकाम विभाग	७४	५८	३५	०८	**४३**	५०	५९	१३	२७	**४०**	अनुत्तीर्ण
१२०	श्रीमती वर्षा मंगेश मेहेर	महसूल व वन विभाग	सूट	७४	४७	१२	**५९**	सूट	सूट	१६	३५	**५१**	उत्तीर्ण
१२१	श्री. सुनिल एकनाथ निमगांवकर	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग	७४	७०	३७	२५	**६२**	६३	७४	१९	४१	**६०**	उत्तीर्ण
१२२	श्रीमती किर्ती अमृत निकम	जलसंपदा विभाग	७३	६८	५५	२०	**७५**	६४	७१	१५	३९	**५४**	उत्तीर्ण
१२३	श्री. राहुल अर्जुन निकुंभ	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	७४	७७	४३	२०	**६३**	६३	६५	२१	४३	**६४**	उत्तीर्ण
१२४	श्री. निलेश जनार्दन पाटील	आदिवासी विकास विभाग	७४	७८	५०	२४	**७४**	६६	६९	२३	४१	**६४**	उत्तीर्ण
१२५	श्री. नितीन सदाशिव पवार	नियोजन विभाग	७७	७१	४८	२३	**७१**	६५	७१	२३	४६	**६९**	उत्तीर्ण
१२६	श्रीमती जयश्री जयदीप पवार	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	७३	८०	५०	१४	**६४**	६६	७०	१८	४१	**५९**	उत्तीर्ण
१२७	श्री. प्रमोद ग. पवार	वित्त विभाग	७४	७३	४१	१५	**५६**	६२	६५	२१	३७	**५८**	उत्तीर्ण
१२८	श्री. संदिप विलास पाटील	जलसंपदा विभाग	६९	५८	३३	०९	**४२**	५५	६२	१५	३७	**५२**	अनुत्तीर्ण
१२९	श्री. तुषार शरद पैठणकर	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	६५	६०	३९	१०	**४९**	४७	५५	२२	१५	**३७**	अनुत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१३०	श्री. गौतम देवराम पठारे	वित्त विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१३१	श्रीमती शिल्पा विनय पटवर्धन	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	७२	७९	५३	१६	**६९**	६५	७०	२२	३४	**५६**	उत्तीर्ण
१३२	श्री. श्रीकृष्ण काशिनाथ पगारे	नियोजन विभाग	७०	५५	५२	००	**५२**	५२	६३	१६	२८	**४४**	अनुत्तीर्ण
१३३	श्रीमती स्वाती अमरनाथ पाटील	सामान्य प्रशासन विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१३४	श्रीमती पल्लवी भरत पालांडे	कृषि व पदुम	६८	८०	५०	१९	**६९**	६०	६५	१८	४९	**६७**	उत्तीर्ण
१३५	श्रीमती संयोगिता विजय पाटील	सामान्य प्रशासन विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१३६	श्रीमती शितल बाजीराव पाटील	महसूल व वन विभाग	७३	७८	४९	१७	**६६**	६४	७५	१९	३६	**५५**	उत्तीर्ण
१३७	श्री. सुरज पुरुषोत्तमराव पांगारकर	सामान्य प्रशासन विभाग	७०	५६	२४	१७	**४१**	५८	६२	१४	३१	**४५**	अनुत्तीर्ण
१३८	श्रीमती राजश्री उत्तम पांडव (राजश्री श्रीपती कांबळे)	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग	७७	८२	४८	१९	**६७**	६३	७४	२३	३४	**५७**	उत्तीर्ण
१३९	श्रीमती आश्विनी आ. पवार (आश्विनी अशोक बाबर)	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	७३	८३	४९	१९	**६८**	६०	७२	२५	३८	**६३**	उत्तीर्ण
१४०	श्री. प्रमोद बाळकृष्ण पंडित	नगर विकास विभाग	६२	८०	४५	१४	**५९**	५२	६५	२२	३३	**५५**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१४१	श्री. प्रविणकुमार गुलाबराव पवार	उच्च व तंत्र शिक्षण विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	१७	३८	**५५**	उत्तीर्ण
१४२	श्री. जितेन्द्र आनंत पिंपळे	नगर विकास विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१४३	श्रीमती रीया राकेश पेडणेकर	जलसंपदा विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	७०	१६	४८	**६४**	उत्तीर्ण
१४४	श्रीमती शर्मिला सचिन पाटील	सार्वजनिक बांधकाम विभाग	सूट	सूट	३८	११	**४९**	५२	६६	२१	२२	**४३**	अनुत्तीर्ण
१४५	श्री. ज्ञानेश बाळकृष्ण पाटमासे	नियोजन विभाग	सूट	७५	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२२	४१	**६३**	उत्तीर्ण
१४६	श्री. संतोष शालीग्राम पानझाडे	महसूल व वन विभाग	सूट	सूट	४४	१०	**५४**	सूट	६२	१८	३२	**५०**	उत्तीर्ण
१४७	श्रीमती रुचिता रंजन पिंपळे	सामान्य प्रशासन विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२९	३५	**६४**	उत्तीर्ण
१४८	श्री. घनश्याम नारायण पाऊसकर	महसूल व वन विभाग	सूट	६८	४४	२३	**६७**	७३	६६	१२	४८	**६०**	उत्तीर्ण
१४९	श्रीमती विद्या कैलास पाटील	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१५०	श्री. संदीप उत्तम राठोड	वित्त विभाग	७६	८६	४८	२३	**७१**	६९	७५	२५	४५	**७०**	उत्तीर्ण
१५१	श्री. सतीश बाबुराव रेंगे	नियोजन विभाग	७४	७९	४८	२०	**६८**	६९	७२	२५	४०	**६५**	उत्तीर्ण
१५२	श्री. प्रविण महाविर पाटील	नगर विकास विभाग	सूट	सूट	३३	१९	**५२**	सूट	सूट	२४	३०	**५४**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१५३	श्री. अमोल सुधाकर राऊत	वित्त विभाग	७०	५७	३८	०६	**४४**	५६	५१	१६	२१	**३७**	अनुत्तीर्ण
१५४	श्री. रोहितकुमार राजेंद्रसिंग राजपुत	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१५५	श्री. राजीव विठ्ठल राजमाने	सार्वजनिक बांधकाम विभाग	७३	७७	४४	१८	**६२**	५७	६८	२२	३३	**५५**	उत्तीर्ण
१५६	श्रीमती श्रध्दा रविंद्र राणे	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१५७	श्री. धिरेन्द्र बाबुराव रामटेके	अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग	सूट	सूट	३४	१३	**४७**	सूट	सूट	१७	२९	**४६**	अनुत्तीर्ण
१५८	श्री. दिपक बाळकृष्ण राऊत	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	६५	७७	२४	१६	**४०**	४६	सूट	१९	४५	**६४**	अनुत्तीर्ण
१५९	श्रीमती वीणा जि. रानडे	सामान्य प्रशासन विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२४	३०	**५४**	उत्तीर्ण
१६०	श्रीमती लता प्रशांत सावंत	आदिवासी विकास विभाग	६८	८०	४०	१८	**५८**	५४	७०	११	२५	**३६**	अनुत्तीर्ण
१६१	श्री. प्रदीप सा. शिवतरे	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	७५	७४	५३	२५	**७८**	६२	७५	२४	४३	**६७**	उत्तीर्ण
१६२	श्री. निलेश श्रीराम साळुंखे	अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग	७२	७५	३१	१५	**४६**	६४	६३	१६	३४	**५०**	अनुत्तीर्ण
१६३	श्री. मिथुन मोहनराव साळुंखे	गृह विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१६४	श्री. वैदेही चेतन सावंत	वित्त विभाग	६९	५५	३२	२१	**५३**	५५	५३	१०	२५	**३५**	अनुत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१६५	श्री. रोहित शिवाजी सोनवणे	गृह विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१६६	श्री. राजाराम दत्ताजीराव शिर्के	जलसंपदा विभाग	७४	८३	५१	१७	**६८**	६८	७५	१९	३१	**५०**	उत्तीर्ण
१६७	श्रीमती हेमांगी अजित शेट्ये	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग	५७	५२	३९	६	**४५**	६०	५६	१८	०७	**२५**	अनुत्तीर्ण
१६८	श्री. अरविंद जानकु शेवाळे	सामान्य प्रशासन विभाग	७०	७९	४८	११	**५९**	५४	७०	१६	३०	**४६**	अनुत्तीर्ण
१६९	श्री. गजानन प्रकाश शंकरवार	जलसंपदा विभाग	६२	६१	२२	१७	**३९**	४९	६६	२१	२९	**५०**	अनुत्तीर्ण
१७०	श्रीमती वर्षा ब सावंत (वर्षा पाटील)	महसूल व वन विभाग	७२	८०	४०	१६	**५६**	५०	७१	२३	३४	**५७**	उत्तीर्ण
१७१	श्रीमती नि:शंका रमेश सोनटक्के	सामान्य प्रशासन विभाग	६२	६५	३६	१६	**५२**	५८	६९	१८	३४	**५२**	उत्तीर्ण
१७२	श्री. स्वामी वीरभद्रय्या सुभाष	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	७०	७२	३६	२०	**५६**	५५	६५	२९	२४	**५३**	उत्तीर्ण
१७३	श्रीमती साधना तुषार सोनवणे	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	सूट	सूट	A	A	**A**	A	सूट	A	A	**A**	अनुपस्थित
१७४	श्री. प्रेमानंद ज्ञानेश्वर सोनटक्के	सार्वजनिक आरोग्य विभाग	सूट	७०	३९	१९	**५८**	५५	सूट	२१	३५	**५६**	उत्तीर्ण
१७५	श्री. गोविंद बालाजी साबने	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	१९	४०	**५९**	उत्तीर्ण
१७६	श्री. प्रविण विलास शिशुपाल	वित्त विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	५१	सूट	२२	३३	**५५**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१७७	श्री. अजित पांडूरंग शिंदे	सार्वजनिक बांधकाम विभाग	सूट	सूट	४२	२१	**६३**	६४	सूट	२१	४३	**६४**	उत्तीर्ण
१७८	श्री. प्रविण गोरक्षनाथ साठे	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	६६	सूट	१७	४५	**६२**	उत्तीर्ण
१७९	श्रीमती वैदेही अ. सावंत	सार्वजनिक बांधकाम विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२७	४२	**६९**	उत्तीर्ण
१८०	श्रीमती सुचिता राजाराम सापते	महसूल व वन विभाग	सूट	सूट	४५	०९	**५४**	सूट	सूट	११	४२	**५३**	उत्तीर्ण
१८१	श्री. रविंद्र शामराव सोनार	नियोजन विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	A	सूट	A	A	**A**	अनुपस्थित
१८२	श्रीमती माधुरी रा. सोनावणे	सामान्य प्रशासन विभाग	सूट	सूट	३६	१४	**५०**	४९	सूट	१३	३३	**४६**	अनुत्तीर्ण
१८३	श्रीमती चैताली प्रमोद सावंत	महसूल व वन विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	सूट	सूट	२८	४८	**७६**	उत्तीर्ण
१८४	श्री. सुनील नारायण शिनकर	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	६१	३४	१४	**४८**	५०	सूट	२०	३२	**५२**	अनुत्तीर्ण
१८५	श्री. राजेश नानाराव सरोदे	महसूल व वन विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१८६	श्री. महेश सीताराम साबळे	सार्वजनिक बांधकाम विभाग	सूट	सूट	सूट	सूट	**सूट**	५७	सूट	११	४६	**५७**	उत्तीर्ण
१८७	श्री. विशाल गोविंदा शिरसाठ	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	सूट	७१	३५	१६	**५१**	५५	सूट	१९	३४	**५३**	उत्तीर्ण
१८८	श्री. सचिन शामराव थोरात	सार्वजनिक आरोग्य विभाग	६९	७२	३७	१५	**५२**	५०	६७	१९	३८	**५७**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
१८९	श्री. प्रशांत प्रल्हाद सपकळ	सार्वजनिक बांधकाम विभाग	सूट	सूट	४५	१९	**६४**	७०	सूट	१५	४३	**५८**	उत्तीर्ण
१९०	श्री. सुरेश भाऊराव टोंगे	गृह विभाग	६८	६८	A	A	**A**	५५	६८	०४	००	**०४**	अनुत्तीर्ण
१९१	श्री. योगेश शिवाजी ठाकरे	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	७३	७३	३४	२७	**६१**	६८	७५	१५	३९	**५४**	उत्तीर्ण
१९२	श्रीमती प्रियांका सुनिल तावडे	गृह विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित
१९३	श्रीमती आश्विनी प्रशांत थोरवे	महसूल व वन विभाग	६८	७३	३८	२०	**५८**	५५	६७	१४	३६	**५०**	उत्तीर्ण
१९४	श्रीमती संध्या रामचंद्र ठोकळे	महाराष्ट्र लोकसेवा आयोग	६९	६८	३१	१७	**४८**	५६	६४	१०	४३	**५३**	अनुत्तीर्ण
१९५	श्रीमती मनिषा नितिन टिळक	महसूल व वन विभाग	७१	७०	३२	१६	**४८**	५६	६८	२०	३०	**५०**	अनुत्तीर्ण
१९६	श्री. प्रकाश शिवाजी तुपे	शालेय शिक्षण व क्रीडा विभाग	सूट	सूट	A	A	**A**	सूट	A	A	A	**A**	अनुपस्थित
१९७	श्री. सचिन धों. तपसे	महसूल व वन विभाग	सूट	५८	२४	१०	**३४**	३२	३०	A	A	**A**	अनुत्तीर्ण
१९८	श्री. योगेश चंद्रभान वासनिक	सार्वजनिक बांधकाम विभाग	७१	७५	३२	२४	**५६**	५३	५८	१६	३४	**५०**	उत्तीर्ण
१९९	श्रीमती निवेदिता लोकेश वारुळे	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	६६	७८	४४	१६	**६०**	६३	७१	१७	४४	**६१**	उत्तीर्ण
२००	श्री. संदिप आ. जाधव	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग	सूट	६२	३१	२०	**५१**	६३	६२	२२	२८	**५०**	उत्तीर्ण

आसन क्रमांक	उमेदवारांचे नाव	प्रादेशिक कार्यालय / विभागाचे नाव	पेपर क्र.१	पेपर क्र.२	पेपर क्र.३			पेपर क्र.४	पेपर क्र.५	पेपर क्र.६			शेरा
					भाग १	भाग २	एकूण			भाग १	भाग २	एकूण	
२०१	श्रीमती शीला किरण यादव	ग्राम विकास व जलसंधारण विभाग	सूट	सूट	३६	१९	**५५**	सूट	सूट	१९	३१	**५०**	उत्तीर्ण
२०२	श्री. प्रदीप देवराम निगळे	वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग	A	A	A	A	**A**	सूट	सूट	A	A	**A**	अनुपस्थित
२०३	श्री. प्रमोद नागन्नाथ वाघमारे	सार्वजनिक बांधकाम विभाग	७५	८०	४७	२३	**७०**	६६	७०	१९	३८	**५७**	उत्तीर्ण
२०४	श्रीमती मिनाक्षी महावीर जानराव	वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग	A	A	A	A	**A**	A	A	A	A	**A**	अनुपस्थित

टिप:- वरील तक्त्यामधील “A” हा संकेतांक उमेदवाराची अनुपस्थिती दर्शवित आहे.
